



Report

on

**International Webinar
Entitled**

**‘Role of Advance Materials for
Optoelectronic Device (RAM-OD)’**

Organized by

Vidya Vikas Mandal’s

**Sitaram Govind Patil Arts, Science and
Commerce College, Sakri,
District- Dhule (MS)**

12 July 2020



10.30 AM





Participants Profile:

- Total **380** participants registered for the Webinar through Google Form across the country.
- Dignitaries, Resource Persons, Chief-Guests and Organizing Committee Members joined Webinar on ZOOM Platform.
- Participants across the nation joined the Webinar through YouTube link.
- Total 1475 views (combined of two sessions) received on our **YouTube Channel** Vidya Vikas Mandal's S.G.Patil, Sakri.



About the Webinar

The objective of international webinar on “Role of Advance Materials for Optoelectronic Devices (RAM-OD)” was to shed a light on novel materials studied for optoelectronic devices, specifically, solar cells, organic light-emitting diode, sensors etc.

Department of Physics of Vidya Vikas Mandal’s Sitaram Govind Patil Arts, Science and Commerce College, Sakri, District- Dhule (MS) has organized an **International Webinar**.

The RAM-OD webinar was scheduled 12th July 2020 at 10: 30 am through online mode viz. Zoom and YouTube.

The webinar was started on 10:30 am through online mode. Prof. **Dr. Sanjay S. Sonawane**, convener of the webinar, welcomed all dignitaries, resource persons and participants. **Prin. Dr. Rajendra R. Ahire** stated the objectives of the webinar. Two sessions were conducted.

Hon. Dr. Deodatta M. Phase, Director UGC-DAE Consortium for Scientific Research Indore, has addressed keynotes.



He addressed the role of advanced materials in making advanced devices to solve the problem of society. His talk was focused on the effective implementation of novel materials for opto-electronic devices.

First session was conducted by two invited speakers Prof. **Dr. R. S. Mane**, Department of Physics, S. R. T. M University Nanded, Maharashtra and **Prof. Ramphal Sharma, visiting professor at Hanyang University, Seoul South Korea.** Prof. **R. S. Mane** delivered lecture on **“Recent Advances in Technology”**. His talk was focused on low-cost deposition technique to fabricate highly efficient supercapacitor, solar cells and gas sensors.



Prof. Dr. Ramphal Sharma delivered lecture on “2D Nanostructure Materials for Electrochemical Energy Storage”. He elaborated the concept of 2D nanostructure materials and their successful integration in device applications.

Second session was jointly conducted by Dr. Nishad G. Deshpande, **Research Professor**, Advanced Materials Science & Engineering, Sungkyunkwan University, Suwon, South Korea and Prof. Dr. Prashant, School of Chemistry & Physics, Queensland University of Technology, Australia. Dr. Nishad Deshpande talked about his research on “Designing Smart Materials for Highly Efficient Optoelectronic Devices”

Report on National Webinar on 'Blended Mode of Teaching & Learning'



Prof. Prashant Sonar gave a detail information about synthesis of novel advanced organic semiconductor materials and their use in third generation solar cells, organic light-emitting diodes, display technology and advanced high performance organic transistors.

Hon'ble Prin. Dr. Rajendra R. Ahire, Principal, S G Patil Arts, Science and Commerce College, Sakri and **Hon'ble Prin. Dr. Ashok P. Khairnar**, Senate Member, KBCNMU, Jalgaon as well as President, KBCNMUETA, and **Hone'be Prin Dr. R. S. Patil, Dean Faculty of Science, KBC NMU Jalgaon** have expressed their valuable remarks in Valedictory function. Vote of Thanks was proposed by convener **Prof. Dr. S. S. Sonawane**.



Webinar Brochure



Vidya Vikas Mandal's
Sitaram Govind Patil Arts, Science and Commerce College,
Sakri, Dist. Dhule (M.S.), India-424304
(Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon)
Department of Physics
Organizes
One-day International Webinar on

Role of Advance Materials for Optoelectronic Device (RAM-OD)




Keynote Address
Dr. Deodatta Phase
Centre Director,
UGC-DAE CSR,
Indore Centre


Join the Session on YouTube live: 12th July, 2020 (Time: 10:30AM)

Activate Window
Go to Settings to activate.


Speakers




Prof. R. S. Mane
Department of Physics
S.R.T.M. University Nanded
Topic: Recent Advances in Technology



Prof. Ramphal Sharma,
Visiting Professor, Hanyang University, Seoul South Korea
Professor & Ex- Head Dept. of Physics B. A. M. University, Aurangabad
Topic: 2D Nanostructure Materials for Electrochemical Energy Storage



Dr. Nishad G. Deshpande
Research Professor
Advanced Materials Science & Engineering, Sungkyunkwan University,
Suwon, South Korea
Topic: Designing Smart Materials for Highly Efficient Optoelectronic Devices



Dr. Prashant Sonar
Associate Professor,
School of Chemistry & Physics,
Queensland University of Technology, Australia
Topic: Advanced Functional Materials for Electronics, Displays and Energy

Activate Window
Go to Settings to activate.

Report on National Webinar on 'Blended Mode of Teaching & Learning'



Webinar Brochure

Patrons



Prof. P. P. Patil
Hon. Vice-Chancellor,
KBC NMU, Jalgaon



Abasaheb Shri. Suresh Patil
Hon. Secretary,
Vidya Vikas Mandal, Sakri



Taisaheb Sau, Mangalatai S. Patil
Hon. President,
Vidya Vikas Mandal, Sakri



Prof. P. P. Mahulikar
Hon. Pro-Vice-Chancellor,
KBC NMU, Jalgaon



Prof. B. V. Pawar
Hon. Officiating Registrar,
KBC NMU, Jalgaon



Bhaiyyasaheb Shri. Chandrajit S. Patil
Hon. Vice-President,
Vidya Vikas Mandal, Sakri

Organizing Committee

Dr. A. B. Patil (Vice Principal)

Dr. D. S. Chavan (IQAC Coordinator)	Prof. Dr. S. S. Patole	Dr. L. B. Pawar
Prof. S. D. Palkhe	Prof. M. H. Shaikh	Dr. P. D. Torawane
Dr. D. V. Nagarle	Dr. A. J. More	Dr. P. P. Rathod
Dr. N. B. Sonawane (Pimpalner)	Prof. K. M. More	Dr. I. J. Patel (Shahada)
Dr. H.M. Patil (Nandurbar)	Dr. S. V. Borse (Shindkheda)	Dr. I. G. Pathan (Navapur)



Prof. S. S. Sonawane
Convener



Dr. S. D. Chavhan
Co-convener



Dr. S. J. Nandre
Secretary



Prin. Dr. R. R. Ahire
Principal


Report on National Webinar on 'Blended Mode of Teaching & Learning'



THE GLIMPSES



Prin. Dr. R. R. Ahire presented his views




Dr. D. M. Phase, Key Note Address

Report on National Webinar on 'Blended Mode of Teaching & Learning'



THE GLIMPSES




Prof. R. Mane Session-I



Dr. Ramphal Sharma Session-I



THE GLIMPSES



Dr. Nishad G. Deshpande, Session-II




Dr. Prashant Sonar, Session-II

Report on National Webinar on 'Blended Mode of Teaching & Learning'



THE GLIMPSES



Report on National Webinar on 'Blended Mode of Teaching & Learning'



THE GLIMPSES



Hon. Prin. Dr. A. P. Khairnar presenting his views



Hon. Prin. Dr R. S. Patil presenting his views

Report on National Webinar on 'Blended Mode of Teaching & Learning'





THE GLIMPSES



Report on National Webinar on 'Blended Mode of Teaching & Learning'



THE GLIMPSES



**Vote of Thanks by
Prof. Dr. S. S.**



पुण्य नगरी

संशोधकांनी मूलभूत तंत्र विकासेत करावे- डॉ. देवदत्त फासे

साक्री : कमी किमतीत परवडणारी ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करण्यासाठी अतिसुक्ष्म पदार्थांची निर्मिती करण्यावर भौतिक व रसायनशास्त्राच्या संशोधकांनी मूलभूत तंत्र विकसित करावे, असे प्रतिपादन विश्व विद्यालय अनुदान आयोग परमाणु ऊर्जा विभाग वैज्ञानिक अनुसंधान संकुल इंदूरचे डॉ. देवदत्त फासे यांनी केले. सि.गो. पाटील महाविद्यालय साक्री येथे आयोजित रोल ऑफ अॅडव्हान्स मटेरियल फॉर आप्टो-इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस' या विषयावर आयोजित एक दिवशीय आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सदर वेबिनारसाठी तज्ञ संशोधक म्हणून स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ, नांदेडचे प्रा. आर. एस. माने, हॅनयांग युनिव्हर्सिटी सेंऊल साऊथ कोरियाचे व्हिजिटिंग प्रा. रामफल शर्मा, सुन्गकुनकॉन युनिव्हर्सिटी सुवॉन साऊथ कोरियाचे डॉ. निषाद देशपांडे, किन्सलॅंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ऑस्ट्रेलियाचे डॉ. प्रशांत सोनार सहभागी झाले होते.

ग्रामीण भागातील महाविद्यालयां

विज्ञान शाखेशी निगडित ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक या महत्त्वाच्या विषयावर संशोधनात्मक वेबिनारचे कौतुकास्पद आयोजन केल्याचे सांगून डॉ. फासे म्हणाले की, प्अलीकडे अर्धवाहक आणि इतर अतिसूक्ष्म पदार्थांच्या निर्मितीत ग्राफीन, डायमंड, सिलिका यांसारख्या अतिसुक्ष्म पदार्थांच्या वापरामुळे बिटा आणि अल्फा विद्युत घटनिर्मितीची ध्येय साध्य होत आहे. भविष्यात पदार्थांची पुढची अवस्था म्हणजे प्लाजमाचा वापर करून तंत्रज्ञानामध्ये आमुलाग्र बदल होणे आता शक्य झाले आहे

प्रा.आर. एस. माने म्हणाले की, अपारंपारिक ऊर्जा स्रोत अखंड असताना त्याचा वापर योग्य प्रमाणात होत नाही ही मानवाची शोकांतिका आहे. अपारंपारिक ऊर्जा पर्यावरणासाठी व मानवाचे जीवन सुखकर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, जगात भारत अपारंपारिक ऊर्जा स्रोतासाठी सर्वांत श्रीमंत देश आहे, असेही ते म्हणाले.



डॉ रामफल शर्मा यांनी २ डी नॅनोस्ट्रक्चर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रो केमिकल एनर्जी स्टोरेज या विषयावर व्याख्यान दिले. डॉ निषाद जी देशपांडे यांनी डिझायनिंग स्मार्ट मटेरियल्स फॉर हायली इफिशिएंट ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण असे व्याख्यान दिले. डॉ. प्रशांत सोनार यांनी अॅडव्हान्स फंक्शनल मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स, डिस्प्ले अॅड एनर्जी या विषयावर मनोगत व्यक्त केले.

समारोपाप्रसंगी झेड.बी.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. निजामपुर महाविद्यालयाचे प्राचार्य व कविवत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे अधिसभा सदस्य डॉ. ए. पी. खैरनार म्हणाले की, जागतिक पातळीवरील संशोधक व्यक्तींना एका व्यासपीठावर आणून संशोधना प्रती असलेल्या जागृतपणाचे लक्षण समाजापुढे ठेवले आहे. या वेबिनारचे वैशिष्ट्य म्हणजे

प्रा. डॉ. संजय सोनवणे हे सप्टेंबर २०२० मध्ये सेवानिवृत्त होत असून त्यांच्या कार्याला हे वेबिनार सर्व सहकारी मित्रांनी समर्पित केले, ही अतिशय गौरवाची बाब आहे. वेबिनारचे समारोपकते कविवत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमच सचिव प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांनी नवीन संशोधकांनी आपल्या क्षेत्रात उच्च प्रतीचे संशोधन करावे असे सांगितले.

प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी. एस. चव्हाण यांनी तर मार्गदर्शक शास्त्रज्ञांचा परिचय डॉ. सचिन नांदे, डॉ. सुदाम चव्हाण, डॉ. अनुप मोरे व डॉ. दीपक नगराळे यांनी करून दिली. आभार वेबिनारचे समन्वयक प्रा.डॉ संजय सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. आनंद पाटील, डॉ. हसन तडवी, शरद बोरसे व संयोजन समिती सदस्य व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. वेबिनार मध्ये भारतासह एकूण पाच देशातील ३७८ संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी आर्दनी ऑनलाईन सहभागी झाले होते.

लोकमत

समाजोपयोगी उपकरणे तयार करण्याची नितांत आवश्यकता

देवदत्त फासे : साक्री महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क

साक्री : समाजाच्या भावी पिढीसाठी कमी किमतीत परवडणारी ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करण्यासाठी लागणाऱ्या अतिसुक्ष्म पदार्थांची निर्मिती करण्यावर भौतिक व रसायनशास्त्राच्या संशोधकांनी मूलभूत तंत्र विकसित करावे असे प्रतिपादन विश्व विद्यालय अनुदान आयोग परमाणु ऊर्जा विभागाचे डॉ. देवदत्त फासे यांनी केले

साक्री येथील सि.गो.पाटील महाविद्यालयात आयोजित 'रोल ऑफ अॅडव्हान्स मटेरियल फॉर आप्टो-इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस' या विषयावर आयोजित एक दिवशीय आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेबिनारसाठी तज्ञ संशोधक म्हणून स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेडचे प्रा.आर.एस.माने, प्रा रामफल शर्मा, डॉ. निषाद देशपांडे (कोरिया), डॉ.प्रशांत सोनार (ऑस्ट्रेलिया) ऑनलाईन उपस्थित होते.

प्रा. आर. एस. माने म्हणाले की सौरऊर्जा हे जगाचे भविष्य आहे. या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक विषयात नवनवीन शोध सुरू आहेत. यातून सौर ऊर्जा ही मानव कल्याणासाठी स्वस्तात उपलब्ध करून देण्याचे आव्हान सर्व संशोधकांना आहे.

डॉ.रामफल शर्मा यांनी २.डी. नॅनोस्ट्रक्चर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रो

केमिकल एनर्जी स्टोरेज या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. एन. जी. देशपांडे यांनी डिझायनिंग स्मार्ट मटेरियल्स हायली पीसी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांत सोनार यांनी अॅडव्हान्स फंक्शनल मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स डिस्प्ले अॅड एनर्जी या विषयावर माहिती दिली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.डी. एस.चव्हाण तर आभार प्रा.डॉ संजय सोनवणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ आनंद पाटील,डॉ. लहू पवार, डॉ. हसन तडवी ,शरद बोरसे व संयोजन समिती सदस्य यांनी सहकार्य केले



संमिश्र



२

अतिसूक्ष्म पदार्थांच्या निर्मितीसाठी मूलभूत तंत्र विकसित करा भौतिक - रसायन शास्त्राच्या संशोधकांना डॉ.फासेंचे आवाहन

साक्री, दि.१४ (प्रतिनिधी) - समाजाच्या भावी पिढीसाठी कमी किमतीत परवडणारी ऑप्टो - इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करण्यासाठी लागणाऱ्या अतिसूक्ष्म पदार्थांची निर्मिती भौतिक व रसायनशास्त्राच्या संशोधकांनी मूलभूत तंत्र विकसित करावे असे प्रतिपादन विश्व विद्यालय अनुदान आयोग परमाणु ऊर्जा विभाग वैज्ञानिक अनुसंधान संकुल इंदोरेचे डॉ. देवदत्त फासे यांनी केले.

ते सि.गो. पाटील महाविद्यालय साक्री येथे आयोजित *'रोल ऑफ एंडव्हान्स मटेरियल फॉर आप्टो-इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस'* या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सदर वेबिनारसाठी तज्ञ संशोधक म्हणून स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ, नांदेडचे प्रा. आर.एस.माने, हॅनयांग युनिव्हर्सिटी सेऊल साऊथ कोरियाचे व्हिजिटिंग प्राध्यापक रामफल शर्मा, सुनाकुनकॉन युनिव्हर्सिटी सुवान साऊथ कोरियाचे डॉ. निषाद जी देशपांडे, कीन्सलॅंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नालॉजी ऑस्ट्रेलियाचे डॉ. प्रशांत सोनार उपस्थित होते.



डॉ. डी. एम. फासे
इंदोर



प्रा. रामफल शर्मा
दक्षिण कोरिया



प्रा.आर.एस. माने
नांदेड



प्रा. प्रशांत सोनार
ऑस्ट्रेलिया



डॉ.ए.ज. देशपांडे
दक्षिण कोरिया

कोरोना सारख्या महामारी मुळे सगळं विश्व नकारात्मक झाले आहे. तरीमुद्दा तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्रामीण भागातील महाविद्यालयाने विज्ञान शाखेशीनिगडित ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक विषयाशी संबंधित अतिशय महत्त्वाच्या विषयावर संशोधनात्मक वेबिनार चे आयोजन करून दाखवले त्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून आपल्या मनोगतास सुरुवात केली. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि इतर विज्ञानातील विषयांचा वापर करून पदार्थांच्या वेगवेगळ्या अवस्थांचा अभ्यास करून संशोधक समाज उपयोगी उपकरणे तयार करतात सुरुवातीच्या काळात सिलिकॉन पदार्थांचा वापर करून आपण सोलर सेल बनवायचे पण सिलिकॉन पदार्थ फारच कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे संशोधक इतर सक्षम पदार्थांचा शोध घेण्यात व्यस्त

आहेत. अलीकडे अर्धवाहक आणि इतर अतिसूक्ष्म पदार्थांच्या निर्मितीत ग्राफीन, डायमंड, सिलिका यांसारख्या अतिसूक्ष्म पदार्थांच्या वापरामुळे बिटा आणि अल्फा विद्युत चटनिर्मितीचे ध्येय साध्य होत आहे. भविष्यात पदार्थांची पुढची अवस्था म्हणजे प्लाजमा चा वापर करून तंत्रज्ञानामध्ये अमुलाग्र बदल होणे आता शक्य झाले आहे प्रा. आर एस माने आपल्या मनोगतात म्हणाले की सौरऊर्जा हे जगाचे भविष्य आहे या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक विषयात नवनवीन शोध सुरू आहेत यानून सौर ऊर्जा ही मानव कल्याणासाठी स्वस्तात उपलब्ध करून देण्याचे आव्हान सर्व संशोधकांना आहे पारंपारिक ऊर्जा स्रोत लवकर संपतील पण अपारंपारिक ऊर्जा स्रोत अखंड आहे परंतु त्याचा वापर योग्य प्रमाणात होत नाही ही मानवाची शोकांतिका आहे. अपारंपारिक ऊर्जा

पर्यावणासाठी व मानवाचे जीवन सुखकर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे जगात भारत अपारंपारिक ऊर्जा स्रोतासाठी सर्वात श्रीमंत देश आहे. डॉ रामफल शर्मा यांनी *२ डी नॅनोस्ट्रक्चर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रो केमिकल एनर्जी स्टोरेज* या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले डॉ निषाद जी देशपांडे यांनी *डिझायनिंग स्मार्ट मटेरियल्स फॉर हायली इफिशिएंट ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस* या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण असे व्याख्यान दिले. डॉ प्रशांत सोनार यांनी *इन्व्हान्स फंक्शनल मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स, डिस्प्ले अँड एनर्जी* या विषयावर आपल्या संशोधनाद्वारे व जगात चाललेल्या महत्त्वाच्या घडामोडी विशद करून आपले मनोगत व्यक्त केले. समारोप प्रसंगी डे.पी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एच

पवार यांनी मनोगत व्यक्त केले. निजामपुर महाविद्यालयाचे प्राचार्य व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे अधिसभा सदस्य डॉ ए पी खैरनार आपल्या मनोगतात म्हणाले की जागतिक पातळीवर चालणाऱ्या संशोधनाच्या संशोधक व्यक्तींना एका व्यासपीठावर आणून संशोधना प्रती असलेल्या जागृत्पणाचे लक्षण समाजापुढे ठेवले आहे. या वेबिनारचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भौतिक शास्त्र विषयातील प्रा डॉ संजय सोनवणे हे सप्टेंबर २०२० मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. ते फक्त शैक्षणिक विषयात अग्रेसर नसून प्राध्यापकांच्या प्रश्नासाठी झटणाऱ्या एन मुक्तो संपटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्याला हे वेबिनार सर्व सहकारी मित्रांनी समर्पित केले ही अतिशय गौरवाची बाब आहे. वेबिनार चे समारोपकते कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमच सचिव प्राचार्य डॉ आर एस पाटील यांनी दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाचा आढावा घेऊन नवीन संशोधकांनी आजच्या मार्गदर्शकाचा आदर्श डोक्यासमोर ठेवून आपल्या क्षेत्रात उच्च प्रतीचे संशोधन करावे म्हणजे पर्यायाने आपले नव्हे तर देशाचे नाव उज्वल होईल त्यांनी प्रा संजय सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या.

या आंतरराष्ट्रीय वेबिनार चे प्राथमिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. खैरनार यांनी केले शुभेच्छातय प्रा डॉ डी एस चव्हाण यांनी सा मार्गदर्शक सल्लागारची ओळख डॉ कविता मंडे डॉ सुदाम चव्हाण डॉ निमित्तक गिरासे, सार्दर कोल्हणे, अनुप सो. व डॉ लीक नाराडे यांनी केल्या दिली. आचार्य वेबिनार

हस्ती स्कूलच्या ४६ बुलबुल विद्यार्थिनींना हिरक पंख राज्य पुरस्कार!

दोंडाईचा, (प्रतिनिधी)- हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत. हस्ती चॅरिटेबल स्कूल अँड ज्यु. कॉलेज दोंडाईचा येथील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गायड संघचे हफे आयोजित राज्यस्तरीय हिरक पंख पुरस्कार निवड प्रतियोगी परीक्षेत प्रथम झाले होते. स्टादरची परीक्षा



दिपश्री गिरासे, कशिश देसले, मानसी राजपूत, रियांशिका राठोड, यशश्री राणे, हेमल पवार, सुधी पटिल, अक्षरा देवें, ड्रेवब बोहरा, चॅमिशा बागल, पत्ते अडवाल, आकांशा अडवाल, उमते उमल, स्मृती पटिल, रोहा करिबनी, अर्चिता इंदणे, निमित्तक गिरासे, सार्दर कोल्हणे, प्राचे खोडक, नील रॉय पारसो